

प्रकरण – ३

अधिकारी व कर्मचारी

यांचे अधिकार व कर्तव्ये

3.1 प्रमुख वैद्यकीय अधिकारी

अधिकार

व्यवस्थापकीय

- 1) खालील कर्मचा-यांची उपस्थिती आणि त्यांच्या कामावर देखरेख करणे.
 - अ) कार्यालयीन कर्मचारी, ब) मानसेवी वैद्यकीय तज्ज्ञ, क) वैद्यकीय अधिकारी, ड) निवासी वैद्यकीय अधिकारी, प) अधिसेविका, फ) तांत्रिक कर्मचारी,
 - भ) प्रयोग आळा व क्ष किरण विभाग, म) स्वयंपाकघर, रुग्णवाहिका व शववाहिकेचे कर्मचारी.

- 2) कर्मचाऱ्यांच्या रजा मंजूरी, त्यांच्या तक्रार निवारण, कर्मचाऱ्यांच्या रिकाम्या जागी आपल्या अधिकारानुसार नियुक्त्या करणे व रुग्णालयाच्या बाबतीत कामासंबंधी पुस्तकांची तपासणी करणे.
- 3) धर्मादाय दान पेटीतील रकमेचा जमा व त्याचा वापर व फिल्लक व त्याचा हि गोब यावर नियंत्रण ठेवणे.

आर्थिक

- 1) यंत्रे सयंत्रे खरेदी, दुरुस्ती व देखरेख यासाठी प्रशासकीय मंजूरी देणे.
(लाकडी सामानाव्यतिरिक्त) रु.40000/-
- 2) अनुसूचीवर नसलेल्या किंवा कंत्राटदाराने वेळेवर वस्तु न दिल्यास व तातडीची गरज असल्यास लेखन साहित्य खरेदीस प्राप्तीसाठी प्रशासकीय मंजूरी देणे. रु 40000/-
- 3) अनुसूचीवर नसलेले भांडार विभागातील साहित्य क्षेत्र किरण साहित्य विद्युत उपकरणे छापील समुग्री, उद्यान सामुग्री, उद्यान व जिमखाना दुरुस्तीची साहित्ये, परिरक्षण पॉलिशिंग वगैरेसाठी प्रशासकीय मान्यता देणे. रु 40000/-
- 4) जडवस्तु संग्रहातील खरेदी करण्यासाठी प्रशासकीय मंजूरी देणे.
रु 40000/-
- 5) वैद्यकीय पुस्तके व नियतकालिके यांच्या खरेदीसाठी प्रशासकीय मंजूरी देणे.रु. 40000/-
- 6) वैद्यकीय अनुसूचीवरील नसलेली औषधे, उपकरणे खरेदी करण्यासाठी प्रशासकीय मंजूरी देणे. रु. 40000/-
- 7) औषधे व उपकरणे खरेदीसाठी मोहोरबंद दरपत्रिका, निविदा मागविणे व उघडणे यासाठी प्रशासकीय मंजूरी देणे. रु. 40000/-
- 8) उपकरणे व यंत्रांची दुरुस्ती करण्यासाठी प्रशासकीय मंजूरी देणे. (पॉलिश, परिरक्षण व देखभाल सहित) रु. 40000/-

- 9) भुल तज्जांची देयके अधिदान करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी देणे. रु.15000/-
- 10) उपकरणे व संयंत्रांच्या खरेदीसाठी पुरवठादारास आगाऊ रक्कम मंजूर करणे.
- रु. 10000/-
- 11) वार्षिक परिरक्षण व देखभाल मंजूर करणे व त्यासाठी आगाऊ रक्कम मंजूर करणे.
रु.3000/-
- 12) पथ्या आहारातील वस्तु (अन्न अनुसूचीवरील) व शिजवलेले अन्न खरेदी करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी देणे. रु.4000/-
- 13) कुठल्याही अटीविना रोख किंवा वस्तुचे दान (भेट) रुग्णालयासाठी स्वीकार करणे.
रु.10000 /-

कर्तव्य

- 1) रुग्णालयात देखरेखीसाठी तसेच रुग्ण आणि सुश्रुष विभाग कर्मचारी यांच्या कक्षकामातील तक्रार निवारणासाठी फेरी मारणे, रुग्ण कक्षातील खातेवह्या व औषधांच्या तसेच इतर वस्तुंचा साठा तपासणे, त्याचा भरणा करणे.
- 2) रुग्णालयाच्या कर्मचारी वर्गाच्या रजा मंजूर व रिकाम्या जागी कामगिरी तत्वावर नेमणुक करणे यासह नेहमीचे रुग्णालये प्रशासकीय काम पाहणे.
- 3) रुग्णाचे दस्तावेज, पुनर्तपासणी, प्रतिक्षायादी भरती व रजा प्रक्रिया यासहित बाह्यरुग्ण विभागाची तपासणी व देखरेख.
- 4) उपकरणे, यंत्रे व संयंत्रे, औषधे, वणोपचार वस्तु, खाद्यवस्तु यांच्या साठयाचे नियंत्रण करणे आणि तयार अन्न व खाद्य वस्तुंच्या प्रतिची तपासणी करणे.

- 5) अग्रधन, देयके, औषधी देयके, रोकड भरणा व वेतनपत्रके इत्यादी स्वाक्षरी करणे, कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या, वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या रजा आपल्या अधिकारानुसार मंजूर करणे. मागणी पत्रकावर स्वाक्षर्या करणे, आपल्या अधिकारानुसार अनुसूचित वस्तुंची देयके मंजुर करणे.
- 6) रुग्णालयात कामाच्या वेळेव्यतिरिक्त अनपेक्षित फेरी मारणे.
- 7) रुग्णासंबंधी चौकशी हाताळणे व त्यावर नियमाप्रमाणे कार्यवाही करणे.
- 8) औषधे पुरविणारे ठेकेदार व महापालिकेची इतर खाती, उदा. लेखा विभाग कार्यालय, प्रशासकीय अधिकारी (चौकशी) यांच्याशी नेहमीच पत्रव्यवहार करणे तसेच लेखा टिप्पण्याचा निपटारा करणे.
- 9) जुने दस्तावेज व भंगार मालाची नियमाप्रमाणे विल्हेवाट लावणे.
- 10) हाताखालील कर्मचाऱ्यांच्या अनियमित बाबतच्या चौकशा करणे.

वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (रुग्णालय)

अधिकार

- प्रशासकीय —
- 1) वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तातडीच्या कर्तव्याची आखणी करणे.
 - 2) हाताखालील कर्मचाऱ्यांची अनियमितते बाबत चौकशा करणे.

आर्थिक —

- 1) यंत्रे, सयंत्रे, दुरुस्ती व देखरेख यासाठी प्रशासकीय मंजुरी देणे.
(लाकडी सामानाव्यतिरिक्त) रु 3000/-
- 2) अनुसूचीवर नसलेल्या किंवा कंत्राटदाराने वेळेवर वस्तु न दिल्यास व तातडीची गरज असल्यास लेखन साहित्य खरेदीस प्रशासकीय मंजुरी देणे. रु 3000/-
- 3) अनुसूचीवर नसलेले भांडार विभागातील साहित्य, क्ष किरण साहित्य, विद्युत उपकरणे, छापील सामुग्री, उद्यान व जिमखाना दुरुस्तीची साहित्ये, परिरक्षण, पॉलिशिंग वगैरेसाठी मान्यता देणे. रु 3000/-

- 4) जडवस्तु संग्रहातील खरेदी करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी देणे. रु 30000/-
- 5) वैद्यकीय पुस्तके व नियतकालिके यांच्या खरेदीसाठी प्रशासकीय मंजुरी देणे.
रु 30000/-
- 6) वैद्यकीय अनुसूचीतील नसलेली औषधे, उपकरणे खरेदी करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी देणे. रु 3000/-
- 7) औषधे व उपकरणे खरेदीसाठी मोहोरबंद दरपत्रिका, निविदा मागविणे व उघडणे यासाठी प्रशासकीय मंजुरी देणे. रु 30000/-
- 8) उपकरणे यंत्रांची दुरुस्ती करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी देणे.
(पॉलिश, परिरक्षण व देखभाल सहित) रु 30000/-
- 9) भुल तज्जांची देयके अभिदान करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी देणे. रु 5000/-
- 10) पथ्या आहारातील वस्तु (अन्न अनुसूचिवरील) व शिजवलेले अन्न खरेदी करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी देणे. रु 1000/-
- 11) कुठल्याही अटीविना रोख किंवा वस्तुचे दान (भेट) रुग्णालयासाठी स्वीकार करणे. रु 10000/-

कर्तव्ये –

- 1) आंतररुग्ण विभाग, शस्त्रक्रिया विभाग, हृदयस्पंदन लेखन विभाग व्यवसायोपचार, भौतिकोपचार व सर्व बाह्यरुग्ण विभागावर देखरेख करणे.
- 2) आंतररुग्ण कक्षात फेरी मारून त्रुटींची पुर्तता करणे जेणेकरून रुग्णालय व्यवस्थित चालेल.
- 3) रुग्णालयात तातडीच्या कर्तव्यासाठी इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबर हजर राहणे तसेच अचानकपणे कार्यालयीन कामाच्या व्यतिरिक्त वेळात रुग्णालयात फेरी मारणे.

- 4) आंतररुग्ण कक्ष, बाह्यरुग्ण विभाग व्यवसायोपचार च भौतिकोपचार व इतर विभागातील उपकरणे व यंत्रांची तपासणी करणे व त्याची त्वरीत दुयस्ती करवून घेणे.
- 5) रुग्ण व नातेवाईकांच्या तक्रारींचे निवारण झाले.
- 6) रुग्ण रुग्णालयात भरती झाल्यावर सर्व कागदपत्रातील नोंदींची पूर्तता झाली आहे का यावर देखरेख करणे.
- 7) शालेय तपासणी कामावर देखरेख करणे व शालेय तपासणी वैद्यकीय अधिकारी व इतर विभागात समन्वय घडवून आणणे.
- 8) प्रशिक्षणार्थी डॉक्टराचे वेळापत्रक आखणे व त्यांना कार्यपूर्ततेचा दाखला देणे.
- 9) आंतररुग्ण कक्षातील भांडार, औषधोपचार व सर्वसाधारण भांडारातील सामुग्री वेळोवेळी तपासणे.
- 10) वैद्यकीय अभिलेख विभागाच्या कामावर देखरेख करणे.
- 11) त्यांना दिलेल्या अधिकारानुसार रक्त, चष्मे, व इतर साहित्य यांच्या खरेदीस मान्यता देणे व गरीब रुग्ण निधीतून त्याची व्यवस्था करणे.
- 12) आंतररुग्ण कक्षातील मागणीपत्र व मोडतोड अहवाल याची छाननी करणे.
- 13) धर्मादाय दानपेटी उघडणे व त्यीतल रक्कम जमा करणे यावर देखरेख करणे.
- 14) रुग्णातयातील रुग्णांसाठी महाग औषधे खरेदी करण्यासाठी प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांची मंजूरी घेणे.
- 15) निवासी वैद्यकीय अधिकारी नोंदणी सहाय्यक क्ष किरण व प्रयोगशाळा विभागातील तसेच इतर तज्ज्ञ यांच्यावर देखरेख करणे.
- 16) रुग्णाचे दुसऱ्या इस्पितळात स्थलांतर किंवा सल्ल्यासाठी पाठविण्याचे आयोजन करणे व ज्या चाचण्या इस्पितळात होत नाहीत त्याचे आयोजन करणे.
- 17) रुग्णाचे शव याच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्याचे आयोजन करणे आणि शव ताब्यात देण्या अगोदर मृत्युचा दाखला तपासून पाहणे.
- 18) रुग्णालयातील रुग्णवाहिनी आणि शववाहिनीच्या कर्मचाऱ्यांच्या कामावर देखरेख करणे.
- 19) न्यायालयीन कामकाजाबद्दल न्यायालयात आवश्यक असल्यास हजर राहणे.
- 20) मृत व्यक्तीचे शव बृहमुंबईच्या हृदीबाहेर नेण्यास परवानगी देणे.

- 21) रुग्णालयात रक्त उपलब्ध नसल्यास बाहेरून रक्त मिळविण्याची सोय करणे.
- 22) प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन व्यवस्थापनीय कामात मदत करणे व त्यांच्या अनुपस्थितीत कामकाज सांभाळणे.
- 23) प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आदेश दिलेली रुग्णालयाची इतर कामे करणे.

वैद्यकीय अधिकारी

कामे –

- 1) आंतररुग्ण विभाग, बाह्यरुग्ण विभाग, शस्त्रक्रियागार येथे वैद्यकीय सेवा पुरविणे.
- 2) नेमून दिलेल्या विभाग/कक्ष यांच्या व्यवस्थापनासाठी जबाबदार राहणे.
- 3) नेमून दिलेल्या विभागातील/कक्षातील खतावणी पुस्तकाची तपासणी करणे व त्यातला साठा पडताळणे.
- 4) दररोज त्यांच्या संबंधीत विभागास भेट दिल्याची भेट पुस्तकात नोंद करणे.
- 5) बाहेर चाचणीसाठी पाठविलेल्या परिक्षावर लक्ष ठेवणे.
- 6) कक्ष व शस्त्रक्रियागारासह यांचे निर्जतुकीकरण तपासणे व शस्त्रक्रियागाराचे रासायनिक धुरीकरण करवून घेणे.
- 7) नेमून दिलेल्या विभागातील तक्रारींचे निरसन करणे.
- 8) रजेवर जाताना रजेच्या कालावधीत त्यांना नेमून दिलेल्या विभागाची व्यवस्थापकीय जाबाबदारी घेणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची सही घेणे.

रात्रपाळी

- 1) रात्रपाळी रुग्णालयात फेरी मारणे.
- 2) रुग्णालयाचा रात्रीच्या वेळेचा प्रशासकीय अधिकारी या नात्याने रुग्णालयीन कामावर देखरेख करणे.
- 3) रात्रपाळीच्या अहवालात रात्रपाळी संबंधी खालील बाबी नमूद करणे.
 - अ) रुग्णालयीन फेरीबद्दलची इत्यंभूत माहिती.
 - आ) उपस्थित कामगारांची स्थिती
 - इ) रुग्णाचा मृत्यु झाल्यास
 - ई) कामगारांनी गणवेष घातला आहे की नाही.

- उ) शस्त्रक्रिया झाली असल्यास.
- ऊ) तातडीची सेवा देण्यासाठी असलेल्या कक्षात प्रशिक्षणार्थी डॉक्टर आहेत का ?
- ए) काही चाचण्या बाहेर तपासण्यास पाठविल्या आहेत का नाही.
- ऐ) नवीन रुग्ण भरत्या.
- अं) कपडे व भांडी कक्षात आहेत किंवा नाहीत.
- अ) वैद्यकीय सल्ल्याविरुद्ध कोणी रुग्णाने सुट्टी घेतली आहे का ?
- क) एखाद्या गंभीर गोष्टीची दखल.
- ख) शवाचे बहिर्गमन.
- ग) रुग्ण दुसऱ्या रुग्णालयातून भरती होणे किंवा रुग्ण दुसऱ्या रुग्णालयात पाठविणे.
- घ) काही अनपेक्षित घटना.
- 4) सकाळी श्वान दंशप्रतिबंधक लस टोचणे.

कनिष्ठ सहाय्यक अधिसेविका

कर्तव्य

- 1) प्रमुख वैद्यकीय अधिकारी यांच्या संमतीने सुश्रुषा सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कर्तव्याच्ला वेळा व सुट्टीचे दिवस, रजाकालीन तरतुदीसाठी केलेल्या नेमणुका करणे.
- 2) नियमितपणे आणि अनपेक्षितपणे सर्व रुग्ण कक्षांना व रुग्णालयातील सर्व विभागांना भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या कामाचे निरीक्षण करणे, काही त्रुटी असल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यास कळविणे.
- 3) परिचारीका आणि इतर सर्व कर्मचारी तसेच रुग्णालयाच्या वसाहतीत राहणारे कर्मचारी वर्गाची अनिमित हजेरी, हलगर्जीपणा व बेशिस्तपणा वरिष्ठांच्या निर्दर्शनास आणून देणे.
- 4) सर्व प्रकारच्या मागणी पुस्तकांची तपासणी करणे, दस्तऐवज व नोंदवही बिनचुकपणे ठेवणे.

- 5) रुग्ण कक्षातील उपकरणे व यंत्रे सयंत्रे (फर्निचर) तसेच खाटाजवळील कपाटे, गाद्या खाटा, यांची नोंद व हिशोब ठेवणे व त्यांचे परिरक्षण करणे.
- 6) प्रत्येक कर्मचाऱ्याची वैयक्तिक माहितीची धारणी ठेवणे तसेच त्याच्या वागणुकी, कामासंबंधीचे अहवालाची नोंद घेणे व ते अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांना दर सहा महिन्यांनी 5 जून व 5 डिसेंबर पर्यंत कळविणे.
- 7) सुश्रुषा कर्मचाऱ्यांच्या आरोग्यपटाची नोंदवही काळजीपूर्वक ठेवणे व ते नियमितप्रतिबंधक लसीकरण करवून घेत आहेत की नाही ते पाहणे व त्याच्या नोंदी आरोग्यपटावर ठेवणे.
- 8) वेळोवेळी रुग्णालय सुश्रुषा कर्मचाऱ्यांना व संबंधीत व्याख्याने आयोजित करणे.
- 9) सुश्रुषा कर्मचाऱ्यांसाठी सामाजिक समारंभ पिरेंडीकली आयोजित करणे.
- 10) प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सोपविलेले इतर कर्तव्य करवून घेण्याची सोय करणे.
- 11) सर्व कर्मचाऱ्यांचा प्रमुख या नात्याने त्यांची शिस्त नियमित हेरी व कामाच्या वेळा करवून देण्यास जबाबदार असणे.
- 12) हजेरी पुस्तकाचे योग्य परिरक्षण तसेच ते योग्य ठेवण्यास जबाबदार असणे.

परिसेविका

कर्तव्य

- 1) परिचारिका व कर्मचारी वर्गास त्यांचे काम नेमून देणे व करून घेणे.
- 2) परिचारिका व कामगार यांच्यात समन्वय व शिस्त असणे.

रुग्णासंबंधित कर्तव्ये

- 1) रुग्ण भरती व रुग्णसुटीचा नियमितपणा पाहणे.
- 2) रुग्ण आहार मागणीपत्र पाठविणे.
- 3) वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबर रुग्णकक्षात फेरी मारणे व त्यांना रुग्णाच्या तपासणीसाठी व उपचारासाठी मदत करणे.
- 4) शस्त्रक्रियेपूर्वीच्या सर्व प्रकारच्या चाचण्या व वैद्यकीय सूचना यांचे पालन होत आहे की नाही ते पाहणे.
- 5) रुग्णासंबंधीत सर्व कागदपत्राची नोंद ठेवून त्याची काळजीपूर्वक कक्षामध्ये सांभाळणे.

- 6) रुग्ण कक्षामधील काही विशिष्ट तातडींच्या घटकांची व रुग्णांची माहिती अधिसेविकेला देणे.

कक्ष व्यवस्थापन

- 1) रुग्ण कक्ष व त्यांच्या बाजूचा परिसर आणि वातावरण स्वच्छ करून घेणे.
- 2) रुग्ण कक्षातील उपकरणाची तसेच कपडे व्यवसिथत ठेवणे व त्यांची दुरुस्ती करून घेणे.
- 3) घातक औषधे कुलुपबंद ठेवणे.
- 4) औषधे, शस्त्रक्रियेसाठी लागणारी सामुग्री, आहार, भांडार, उपकरणे आणि कपडे इ. आवश्यकतेनुसार मागणीपत्र देणे.
- 5) साठे पुस्तकाची नोंद करून ते व्यवस्थित ठेवणे.
- 6) रुग्ण कक्षात आवश्यकतेनुसार साधन सामुग्रीचा पुरवठा कक्ष भांडारातून करणे.
- 7) रुग्णांच्या किमती वस्तुंची व कपडयांची जबाबदारी घेणे.
- 8) जैव वैद्यकीय कचरा वर्गीकरणानुसार काळजीपूर्वक हाताळणे, रेकॉर्ड मेंटेन करणे.

सर्वसाधारण कर्तव्य

- 1) व्यावसायिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेणे.
- 2) सुश्रुषा सेवेशी संबंधीत इतर कर्तव्य पार पाडणे.

शस्त्रक्रिया गृह परिसेविका

- 1) परिसेविकेने शस्त्रक्रिया गृहाचा ताबा घेऊन ते सर्व अत्यावश्यक शस्त्रक्रियेसाठी सुसज्ज आहे की नाही ते पहाणे.
- 2) शस्त्रक्रिया गृह अतिस्वच्छ ठेवणे आणि त्यात असलेल्या सर्व साधनांचे (फर्नीचर, शस्त्रक्रियेस लागणारी उपकरणे, ट्रॉली, व्रणोपचाराचे सामान इत्यादींचे) निर्जतुकीकरण करणे.
- 3) शस्त्रक्रिया गृहातील सर्व उपकरणे, साधने, यंत्रे, इ. यांचा पुरवठा झाला आहे की नाही व ती सर्व साधने नेहमी व्यवस्थित चालु आहेत की नाहीत ते पाहणे.
- 4) शस्त्रक्रिया गृहातील वस्तु, उपकरणे, यंत्रे यांची दर महिन्यातून एकदा मोजणी करणे व त्यात त्रुटी आढळल्यास ताबडतोब अधिसेविकेस कहविणे.

- 5) कुठल्याही शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या सर्व बाबींचे आयोजन करणे.
- 6) महत्वाची, महागडी आणि नाजुक अवजारे, यंत्रे व वातानुकूल यंत्र व्यवस्थित ठेवण्यास जबाबदार असणे.
- 7) शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची त्यांच्या विशिष्ट कक्षात होणाऱ्या खानगीवर देखरेख ठेवणे.
- 8) शल्यचिकित्सकांना शस्त्रक्रियेत मदत करणे.
- 9) शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाची शस्त्रक्रियेपश्चात कक्षामध्ये देखरेख ठेवणे.
- 10) सर्व झालेल्या शस्त्रक्रियांची माहिती माहिती पुस्तक काळजीपूर्वक ठेवणे.
- 11) कनिष्ठ परिचारीका व इतर कर्मचारी वर्ग यांना शस्त्रक्रियेला लागणाऱ्या कामाबदल शिक्षित करणे.
- 12) परिचारीकांना कामे दैऊन त्यांचे काम तपासून पाहणे.
- 13) शस्त्रक्रियागारासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींचे लेखी मागणीपत्रक पाठविणे.
- 14) शस्त्रक्रियेसाठी लागणारी हत्यारे, यंत्रणे व शस्त्रक्रिया उपकरणे ताबडतोब दुरुस्त करून घेणे.
- 15) शस्त्रक्रियागाराचा कारभार परिसेविकेने हस्तांतर करताना व्यवस्थितपणे सोपविणे.
- 16) कुठल्याही शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांना मदत करणे.
- 17) वरिष्ठांनी इतर कुठलीही जाबादारी दिल्यास ती करण्यास पात्र असले पाहिजे.

परिचारीका

- 1) कक्ष परिसेविकेस कामात मदत करणे व त्यांच्या गैर हजेरीत त्यांची कामे करणे.
- 2) रात्रपाळीतील परिचारीकेकडून कक्षातील सर्व रुग्णांची तसेच प्रयोगशाळेतील तपासाठी नमुन्याची (उदा. रक्त, लघवी, थुंकी, इ.) माहिती करून घेणे व हे नमुने प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविणे व त्याचे निकाल मागविणे.
- 3) शल्यचिकीत्सा कक्षात व्रणोपचारासाठी लागणाऱ्या साहित्याची ट्रॉली तयार करणे व शस्त्रक्रियेची जागा निरजंतुक करण्यासाठी डॉक्टरांना मदत करणे व रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी तयार करणे.
- 5) वैद्यकीय सल्ल्यानुसार रुग्णांना इंजेक्शन व औषध देणे.

- 6) प्रत्येक रुग्णाच्या स्थितीचा तपशील कक्षाच्या कक्षानोंद वहित लिहीणे व अत्यवस्थ रुग्णांचा अहवाल नोंद वहित लिहीणे.
- 7) रुग्णांना जेवणाचे वाटप करणे व त्यावर देखरेख ठेवणे.
- 8) रुग्ण कक्षामध्ये काम काम करणाऱ्या डॉक्टरांना रुग्ण सेवा पुरविण्यास तसेच निदान व उपचार करणाऱ्या कार्यास मदत करणे. उदा. शिरेला छेद करून सलाईन देणे, रक्त चछवणे, व्रणोपचार करणे, छातीतून हवेला मार्ग करणे, इ.
- 9) रुग्णांना दिलेल्या इंजेक्शनच्या व किमती औषधांच्या नोंदी ठेवणे.
- 10) रुग्णास लागणाऱ्या विविध वस्तूंचा साठा रुग्ण कक्षात ठेवणे.

शस्त्र क्रिया सहाय्यक

कर्तव्ये

- 1) व्रणोपचारक साहित्य कापणे व व्रणोपचारक डबे (डम) भरणे.
- 2) शस्त्र क्रियेसाठीचे डबे व उपकरणे यांच्या निंजकीकरणात मदत करणे.
- 3) शस्त्र क्रियेसाठी तयारी करणे.
- 4) शस्त्र क्रियेच्यावेळी शस्त्र क्रियागारात सर्वसाधारण मदत करणे.
- 5) किंमती उपकरणे धुण्यास मदत करणे.
- 6) शस्त्र क्रियागारात व वैद्यकिय व सुश्रुषा कर्मचाऱ्यांच्या उपयोगी पडणे.

मुख्य लिपिक लेखा/आस्थापना

कर्तव्य

- 1) अस्थापना विभागाच्या सर्व प्रस्तावांची छाननी करणे तसेच नेमणूका नियुक्ती व बदलीच्या कामावर देखरेख ठेवणे.
- 2) शिस्तभंगाची प्रकरणे कर्मचारी, संघटनांची प्रकरणे यांवर कार्यवाही करणे.
- 3) लेखा तसेच सर्वसाधारण विभागाच्या प्रस्तावाची छाननी करणे.
- 4) वेगवेगळी माहिती सादर करण्याच्या कामावर देखरेख करणे.
- 5) कार्यालयावर सर्व साधारण देखरेख करणे.

- 6) लेखा अस्थापना किंवा सर्वसाधारण विभागाच्या कक्षेत न येणाऱ्या सर्वसाधारण कामावरही कार्यवाही करणे.
- 7) वरिष्ठांनी आदेश दिलेली इतर कामे करणे.

वैद्यकीय अभिलेख तंत्रज्ञ

कर्तव्ये –

- 1) वैद्यकीय अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांवर देखरेख करणे.
- 2) वैद्यकीय अभिलेखाची पूर्तता, (एकत्रीकरण) व विल्हेवाट लावणाच्या कामावर देखरेख ठेवणे व मार्गदर्शन करणे.
- 3) संशोधन करणाऱ्यांना मदत करणे.
- 4) महापालिकेसाठी तसेच मुख्य शल्यचिकित्सक महाराष्ट्र राज्य यांच्यासाठी अहवाल तयार करणे.
- 5) क्षयरोग्यांच्या नोंदीवर देखरेख ठेवणे.
- 6) रुग्णभरती कार्यालयावर देखरेख ठेवणे.
- 7) रुग्णांना देण्यात येणाऱ्या विविध दाखल्यांसाठी पत्रव्यवहार करणे.
- 8) रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या तक्रारीची दखल घेणे.
- 9) रुग्णालय व दवाखाने यात समन्वय साधणे.
- 10) नवीन दस्तावेज टंकित करणे.
- 11) रुग्णरजेच्या तारखांची, रुग्णनिदान यांची नोंद घेणे. रुग्णाच्या कागदपत्रातील त्रुटी तपासणे तसेच रोग निदानांचीच शस्त्रक्रियांची अनुक्रमणिका (इंडेक्सिंग) व कोर्डिंग करणे.
- 12) वार्षिक अहवाल तयार करणे.
- 13) वरिष्ठांनी सांगितलेल्या वैद्यकीय अभिलेख संबंधित इतर कुठलेही काम वेळोवेळी करणे.

नोंदणी सहाय्यक

कर्तव्य

- 1) रुग्ण भरतीच्या पुस्तकात नोंद करणे व ते सांभाळणे.

- 2) रुग्णांना बाह्यरूग्ण व आंतररुग्ण केस पेपर्स देऊन त्यासंबंधीत शुल्क घेणे.
- 3) प्रतिक्षा यादी पुस्तकात नोंद करणे व ते सांभाळणे.
- 4) रुग्णांना भरतीसाठी कार्ड पाठविणे व त्याचा पाठपुरावा करणे.
- 5) रुग्ण भरती व रुग्ण रजेच्या नोंदी ठेवणे.
- 6) वैद्यकीय अभिलेख तंत्रज्ञांना मदत करणे.
- 7) वरिष्ठांनी सांगितलेली वैद्यकीय अभिलेख विभागाची कुठलीही इतर कामे करणे.

समाज विकास अधिकारी

कर्तव्ये

- 1) रुग्णांना त्यांच्या अडचणीत मदत करणे.
- 2) धर्मादाय संस्थांकडून गरीब रुग्णांसाठी मदत मिळविणे.
- 3) रुग्णांच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास करणे.
- 4) वैद्यकीय सामाजिक कामाची नोंद ठेवणे.
- 5) रुग्णांच्या उपचारासंबंधी पाठपुरावा करणे.
- 6) रुग्णांसाठी करमणुकीचे व सामाजिक कार्यक्रम आयोजित करणे.

वरिष्ठ औषध निर्माता

कर्तव्ये

- 1) औषध निर्मात्याच्या कामावर देखरेख करणे. (ठेवणे)
- 2) वैद्यकीय भांडाराचा प्रमुख या नात्याने औषधांची आवक जावक खतावणी ठेवणे.
- 3) वैद्यकीय भांडाराचा प्रमुख या नात्याने औषधांची आवक जावक खतावणी ठेवणे.
- 4) वेळोवेळी लागणारी औषधे, शस्त्रक्रियेस लागणाऱ्या वस्तु व इतर वैद्यकीय वस्तुंचा ठराविक काळासाठी अंदाज घेणे.
- 5) अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार औषधावर खर्च होत आहे की नाही ते पहाणे.
- 6) शस्त्रक्रिया उपकरणे तसेच यंत्रे सयंत्रे दुरुस्ती आयोजित करणे.
- 7) वैद्यकीय भांडारासंबंधित दिलेले इतर काम वरिष्ठांनी सांगतिल्यानुसार वेळोवेळी करणे.

ॲैषध निर्माता

कार्य –

- 1) तपासणी नंतर रुग्णांना लिहून दिलेली ॲैषधे वितरण करणे.
- 2) ॲैषधे व इतर वस्तुंचा संग्रह पुस्तिकेत आवक/जावक हिशोब ठेवणे.
- 3) मागणी पत्रके बनविणे व संग्रह पुस्तिकेत हिशोब ठेवण्यात मुख्य ॲैषध निर्मात्यास मदत करणे.
- 4) ॲैषधे व इतर वस्तु कक्षात वितरण करणे.
- 5) मुख्य ॲैषध निर्मात्याला सर्वसामान्यपणे मदत करणे.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ

- 1) वैद्यकीय अधिकाऱ्यांना दैनंदिन प्रयोग शाळेतील कामात मदत करणे.
- 2) प्रयोगशाळेतील स्वच्छतेची देखरेख करणे.
- 3) प्रयोगशाळेतील यंत्रसामुग्री व उपकरणांची स्वच्छता आणि परिरक्षण यांची देखभाल करणे.
- 4) प्रयोगशाळेतील रसायने आणि नमुन्यांची तयारी करणे.
- 5) भंडारातून सामुग्री मागविणे आणि त्यांची संग्रह पुस्तिकेत नोंद करणे.
- 6) वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रयोगशाळेतील तपासण्यांचा अहवाल देणे.
- 7) प्रयोगशाळेतील मोडतोडीचा अहवाल देणे व त्यांची नोंद पुस्तकामध्ये करणे.
- 8) वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या सर्वसाधारण कामात मदत करणे.
- 9) प्रयोगशाळेतील काही तपासण्या स्वतंत्रपणे करणे.
- 10) प्रयोगशाळेतील काही विशेष प्रकारचे काम आणि जैवसायनिक तपासण्या करणे आणि संशोधन कार्यात मदत करणे.
- 11) वरिष्ठ अधिकारी प्रयोगशाळेतील जे काम सांगतील ते काम करणे.

क्ष किरण

जबाबदाऱ्या व कर्तव्ये

- 1) आदल्या दिवशी घेतलेल्या क्ष किरण फितीची छाननी व मांडणी करणे.

- 2) नियमित घेतले जाणारे उदा. छातीचे, डोक्याचे, पाठीच्या कण्याचे रुग्णाचे योग्य नाव, क्रमांक लावून क्ष किरण काढणे.
- 3) विशेष प्रकारचे क्ष किरण घेण्यास डॉक्टरांना मदत करणे, उदा. बेरियम मिल, पायलोग्राफी.
- 4) मानद क्ष किरण चिकित्सकास क्ष किरण अहवाल तयार करण्यास सहाय्य करणे.
- 5) वापरलेल्या क्ष किरण फितींचा दैनंदिन अहवाल ठेवणे.
- 6) क्ष किरण संग्रहालयात ठेवण्यास क्ष किरण फिती तयार करणे.
- 7) अंधार खोलीच्या कामकाजावर लक्ष ठेवणे.
- 8) रुग्णांना क्ष किरण तपासणीसाठी वेळ देणे व क्ष किरण नोंदवहीत क्ष किरण फिती रुग्णाचे नांव, आंतररुग्ण / बाह्यरुग्ण अंक इ. नोंद करणे.
- 9) दररोज वापरलेल्या क्ष किरण फिती, उरलेल्या क्ष किरण फिती व नविन मागणी करून आलेल्या क्ष किरण यांची नोंदवहीत नोंद घेणे.
- 10) क्ष किरण विभागतील सर्व वस्तुंचा हिशोब ठेवणे, यंत्र नादुरस्त झाल्यास त्वरीत वरिष्ठांना कळवून दरूस्त करून घेण्याची जबाबदारी घेणे.
- 11) क्ष किरण यंत्रांची काळजी घेणे व ते साफ करविणे.
- 12) हाताखालील क्ष किरण सहाय्यक, क्ष किरण परिचर कामगार इत्यादींच्या कामावर देखरेख ठेवणे.
- 13) विशेष क्ष किरण तपासासाठी वरिष्ठांशी सल्लामसलत करून रुग्णास तपासणीची वेळ देणे.
- 14) क्ष किरण यंत्रणाकक्षातील अंत्यवस्थ रुग्णांचे क्ष किरण वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार घेणे व यंत्र हलवितांना ते नादुरस्त होणार नाही याची काळजी घेणे.
- 15) कॅसेट्स आणि इंटेन्सिफाईग स्क्रीन वरचेवर वेळोवेळी स्वच्छ करणे.
- 16) वरिष्ठांनी सांगितलेली कामे करणे.

क्ष किरण सहाय्यक

कर्तव्ये

- 1) छायाचित्राचे विकास व स्थिर करणारे द्रव्य तयार करून सर्व रुग्णांचे काढलेले क्ष किरण चित्रफित विकसित करणे.

- 2) इंटेन्सिफाईग स्क्रीन, कॅसेट्स व हँगर्स स्वच्छ करणे.
- 3) क्ष किरण साफ व नीटनेटके ठेवणे.
- 4) क्ष किरण विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितलेली क्ष किरण चित्रफित घेणे, रुग्ण कक्षामध्ये व इतर विभागात जरुर भासल्यास चलत क्ष किरण यंत्राद्वारे क्ष किरण चित्रफित विकसित करणे, सुकविणे यासंबंधीची इतर कामे करणे.
- 5) क्ष किरण मानसेवकांना क्ष किरण प्युरोस्कोपीक तपासणीमध्ये मदत करणे.
- 6) नोंदणी वहीत क्ष किरण चित्रफितीची नोंद घेणे.
- 7) त्यांचा जमाखर्च ठेवणे.
- 8) क्ष किरण फाईल करणे व जुने संदर्भ शोधणे.
- 9) क्ष किरण विभागात येणाऱ्या रुग्णांना मार्गदर्शन करणे.
- 10) रुग्णालयाच्या वरिष्ठांनी सांगितलेले दुसरे कोणतेही काम करणे.
- 11) क्ष किरण चित्रफिती विविध विभागात पाठवणे.

प्रयोग शाळा

कर्तव्ये

- 1) प्रयोग शाळेतील नेहमीच्या कामात मदत करणे.
- 2) प्रयोग शाळेतील स्वच्छतेवर देखरेख ठेवणे.
- 3) प्रयोग शाळेतील उपकरणाचे व्यवस्थित परिरक्षण करणे.

प्रयोग शाळा कामगार

कर्तव्ये

- 1) प्रयोग शाळा व परिसरातील भिंती, दरवाजे, छत घासून धुणे व पितळी वस्तुंना पॉलिश करणे.
- 2) प्रयोग शाळेतील फर्निचरवरील धुळ झटकून ते स्वच्छ करणे तसेच खराब झालेली काचेची व इतर उपकरणे स्वच्छ करणे.
- 3) भांडारातून सामानाची ने—आण करणे.
- 4) निरोप घेऊन जाणे.
- 5) प्रयोग शाळा कर्मचाऱ्यांच्या उपयोगी पडणे.

दवाखाना कामगार

कर्तव्ये

- 1) मिश्रकाला औषध तयार करण्यास मदत करणे.
- 2) विविध मिश्रणाच्या बाटल्या स्वच्छ करणे.
- 3) मेज व कपाटाची स्वच्छता करणे.
- 4) दवाखान्यात स्वच्छता राखणे.
- 5) बाजारातून त्वरीत लागणारी औषधे आणणे.
- 6) मिश्रकाला सर्वसाधारणपणे मदत करणे.

आयाबाई व वॉर्डबॉय (कक्ष परिचर) रुग्णवाहक

कर्तव्ये

- 1) कक्ष, स्वयंपाकघर व यंत्रसामुग्री साफ करण्यासाठी मदत करणे.
- 2) कक्ष व रुग्णालयामधील भिंती, खिडक्या साफ करणे आणि पितळी कडया पॉलिश करणे
- 3) रुग्णाला जेवण, दुध व चहा देण्यास मदत करणे.
- 4) औषधे व साधारण भांडारातून औषधे व इतर वस्तु घेऊन येणे.
- 5) परिसेविकांना रुग्णकक्षामधील (अचल) सामान, कपडे व इतर साहित्य मोजण्यास मदत करणे.
- 6) रुग्णाला मोठया रुग्णालयामध्ये नेत असता सोबत करणे / जाणे.
- 7) परिसेविकांना रुग्णांचे कपडे ठेवणे, मोजणे, कपाटांत लावणे, धुण्यास पाठविण्यासाठी मदत करणे.
- 8) रुग्ण कक्षातील लाकडी सामान व यंत्र सामुग्री साफ करणे.
- 9) कक्षातील रुग्णांचे बिछाने तयार करणे.
- 10) वरिष्ठांनी सांगतिलेली इतर कामे करणे.

सफाई कामगार – (पु. व स्त्री)

कर्तव्ये

- 1) कक्ष, आहार, रुग्णालयातील मोकळ्या जागा, संडास, मुतारी, इत्यादी व त्यांचा आसपासचा परिसर घासून स्वच्छ करणे व व्यवस्थित ठेवणे.
- 2) खराब झालेले कपडे जंतुनाशक औषधांनी धुणे व सुकविणे.
- 3) परिचारीकांना मुत्रपिंड व गुदद्वार संबंधित औषधोपचारामध्ये मदत करणे.
- 4) कचरा व खराब झालेल्या ड्रेसिंगची कचरापेटीत टाकून विल्हेवाट लावणे.
- 5) रुग्णाला आवश्यक असेत त्यावेळेस लघवीचे व मलमुत्राचे भांडे त्वरीत देणे व रुग्णाला साफ करण्यास मदत करणे व भांडयांचा वापर झाल्यानंतर ती धूवून साफ करून ठेवणे.
- 6) शव शवगृहामध्ये पोहोचविणेत्र
- 7) कक्ष परिसरास कक्षाची जमिन, भिंती व खिडक्या स्वच्छ करण्यास मदत करणे.
- 8) स्वच्छतागृह, मलमुत्राचे भांडे, मुतारी व शौचालय घासून स्वच्छ करणे.
- 9) रुग्णालयातील जिने घासून ते स्वच्छ करणे.
- 10) मेणकापड स्वच्छ धूवून ते सुकविणे.
- 11) लहान मुलांचे कपडे धुण्यापूर्वी ते उकळणे.
- 12) रक्ताचे नमुने व इतर नमुने प्रयोग शाळेत घेवून जाणे.
- 13) प्रयोग शाळेत मलपरिक्षणासाठी चाचणीच्या काचा तयार करणे.
- 14) रुग्णकक्षामधील परिसरात आवश्यकतेनुसार काम करणे.
- 15) रुग्णकक्षेत / रुग्णालयात येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्यावर नियंत्रण ठेवणे.
- 16) रुग्णकक्षामधील नोंदवहीत मलनिसारण पात्र, लघवीचे भांडे, थुकदाणी इत्यादी गोष्टींची मोजून नोंद ठेवणे.
- 17) परिचारीकेस व रुग्णालयीतल इतर कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार मदत करणे.
- 18) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेली इतर कामे.